

उपशमायन (उपशम + अयन) adj. auf dem Wege zur Ruhe des Gemüths seiend BŪG. P. 5,1,29.

उपशय 2) b) (vgl. auch Nachträge) lies das Wohlbekommen, Zuträglichkeit, begünstigender Umstand KĀRAKA 3,1. ज्वरस्य 3. 4. वातोप^०, पित्तोप^० 2,7. — c) Vorliebe: आकाराणाम् KĀRAKA 3,8. सात्म्यार्थो क्षुपशयः 1,11. 3,1. शिशिरोप^०, घनुप^० 3,8.

उपशूनम् HEM. JOGAÇ. 2,94 fehlerhaft, उपशूनम् passt auch nicht und verstößt ausserdem gegen das Metrum. Wir vermuthen उपस्थूणम् an einem Pfosten.

उपश्लाघा f. Grossthuerei: क्रोधापश्लाघ n. copulatives Comp. Gor. Ba. 1,2,2.

उपश्लेष unmittelbare Berührung PAT. a. a. O. 6,32,a.

उपसंयोग ebend. 4,63,b. = उपाधि KĀL.

उपसंस्कार m. ergänzende Behandlung Comm. zu TBr. 2,382.

उपसंस्थान n. etwa eine secundäre Erscheinungsform HARIV. 11985 nach der Lesart der neueren Ausg.

उपसंस्कृति (Nachträge) DAÇAR. 1,22.

उपसंख्येय adj. hinzuzuzählen zu (loc.) PAT. a. a. O. 8,45,a.

उपसर्ज्ज adj. ebend. 6,81,b; vgl. P. 6,2,83.

उपसर्तव्य adj. woran man zu gehen hat, womit man sich befassen soll NIR. 3,2.

उपसाद् PADMA-P. 8,19 fehlerhaft für उपाङ्ग.

उपसिन्धु adv. am Indus RĪŪA-TAR. 1,66.

उपसेवा häufiger Genuss KĀRAKA 1,13.

उपस्तम्भ, Nahrung, Schlaf und Keuschheit sind die drei Stützen des Körpers KĀRAKA 1,11.

उपस्तरण 3) das bloss Auflegen des Mantra उभावग्री उपस्तृणत (TBr. 3,7,4,18) Comm. zu TS. 4,898. 2,719.

उपस्तरै zu streichen und in Betreff von उपस्तिरु zu vergleichen die Verbesserungen u. 1. स्तरु mit उप.

उपस्थातरु Pfleger, Wärter KĀRAKA 1,9.

उपस्थातव्य n. impers. aufzuwarten: नवेन नाटकेनास्मामिः ÇĀK. 3,12.

उपस्थापन das Herbeiholen in स्मृत्यनुप^० so v. a. Vernachlässigung der Tradition HEM. JOGAÇ. 3,114. 116.

उपस्थापयितव्य adj. herbeizuholen, — schaffen R. 2,3,18.

उपस्थिति, so zu betonen nach P. 6,2,50.

उपस्थूणम् s. oben u. उपशूनम्.

उपस्पृष् f. Liebkosung RV. 10,22,13.

उपस्वेदन n. künstliche Schweisserzeugung KĀRAKA 1,14.

उपकर्तव्य MĀLATIM. 75,6. 7.

उपकारवर्मन् m. N. pr. eines Mannes DAÇAK. 95. fgg. — Vgl. अयक्त्वा-रवर्मन्.

उपासु 1) a) RV. 10,83,7.

उपात्त (उप + अत्त Achse) und ०क m. = विष्कम्भ am Wagen Schol. zu LĪTJ. 1,9,23.

उपायिन् adj. Einem zukommend (Gegens. अयायिन्) PAT. a. a. O. 1,223,a.

उपारम् m. = उपरम् das Anfhören, Nachlassen BŪG. P. 3,5,2.

उपाराम m. das Ausruhen Gor. Ba. 1,2,5 (wohl क्रियतामिहोपाराम

इति zu lesen).

उपावर्तितरु nom. ag. als fut. TBR. 1,6,3.

उपाश्रय Lehne, Stützkissen KĀRAKA 1,15.

उपासक 2) HEM. JOGAÇ. 2,21.

उपासनात् n. N. pr. eines Tirtha PAT. a. a. O. 2,366,b.

उपेक्षण vgl. u. पर्यनुषेय in den Nachträgen.

उपेक्ष्य adj. anzufachen, zu entflammen PAT. a. a. O. 2,331,a.

उपोच्चारिन् adj. dazu (als Ergänzung u. s. w.) ertönend, — gesprochen werdend: उपोच्चारि पदमुपपदम् ebend. 1,302,a. b.

उपोदकी Spr. (II) 7484.

उपोद्घात 1) n. so v. a. ein d-Propos KATHĀS. 27,79. auch 3,65, welches u. 2) steht, gehört hierher.

उपोद्दलक PAT. a. a. O. 1,221,b. 2,367,b; vgl. auch KĀL.

उपोषय्, ०पति mit Fasten zubringen WEBER, KRSHNĀG. 227.

उपोष्य adj. mit Fasten zuzubringen ebend. 227. fg.

उब्ज् mit नि, न्युब्जिताः शेरते zusammengobogen PAT. a. a. O. 7,119, b. — caus. न्युब्जयति ebend.

उर्गयव m. ein best. Gerstenkorn als Maass KĀLĀKĀKA 1,13.

उरुत्र n. = उरुत्राण Brustharnisch MED. n. 221.

उरु 1) Z. 18 zu lesen 6,75,18. — Z. 21. fg. das Beispiel MBh. 14, 879 zu streichen; vgl. u. 2. वरिष्ठ 1) am Ende.

उरुक्रिय vgl. BŪG. P. 9,12,9.

उर्वरित (Nachträge), भुक्त्वार्वरित PAÑĀT. ed. Bomb. IV & V S. 68, Z. 2.

उल्ल 1) Gor. Ba. 1,2,8.

उल्लवण, दृष्टेऽल्लवण heftig brennend Spr. (II) 3001.

उल्लवणात्, घनु^० Müsigkeit, das Nichtallzuviel VĪMANA 3,2,4.

उल्लम्फन n. = लम्फ Sprung ÇKDR. u. d. letzten Worte.

उल्लापक etwa ein beruhigendes Lied, — Erzählung KĀRAKA 1,15.

उल्लापन (Nachträge), lies das Liebkosen.

उल्लेखन n. Reizmittel KĀRAKA 1,13.

उल्लेखा f. = रेखा, लेखा Linie, Strich H. an. 2,24.

1. उष् mit अभि s. मुष् mit अभि weiter unten.

उष्म् n. Morgenröthe Spr. (II) 7485.

उषिञ्ज m. N. pr. eines Sohnes des Ūru VP. 1,13,7.

उषोन्नल n. Thau, pl. KATHĀS. 103,212.

उष्ट्रिका 2) PAT. a. a. O. 4,10,a. पञ्चानामुष्ट्रिकाणां पूरणो घटः 5,49,a.

उत्त 1) a) लज्जा so v. a. heftig Spr. (II) 4622 (Conj.).

उत्तता vgl. u. संलपन.

उत्तीकार, ०कृतं पयः Spr. (II) 7396.

उष्मन् 1) MBh. ed. Bomb. an drei Stellen ऊष्मन्. Statt उष्मा MBh. 13,4061 liest die ed. Bomb. gleichfalls ऊष्मा.

उष्य von 5. वस् in सुखोष्य.

2. उष् 1) Z. 6 lies च्यानुद्^०.

उरुन् zu streichen, da an den Stellen उरुा und उरुः zu lesen ist.

ऊनक SŪBJAS. 3,49.

ऊनय्, ऊनित SŪBJAS. 1,35. 39. 2,34. 63. so ist auch in den Nachträgen

st. ऊनयित zu lesen.

ऊनरात्रि = ऊनरात्र (Nachträge) SŪBJAS. 1,40. 50.